



## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office : Trade World, 'C' Wing, 16<sup>th</sup> Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.  
Tel: 91-22-6291 8111 Fax 91-22-6291 8260 email : [infoengg@lloyds.in](mailto:infoengg@lloyds.in), website: [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) CIN : L28900MH1994PLC081235

PRRG/LSIL/BSEL/2020/21

25.01.2020

The Deputy General Manager,  
Department of Corporate Services,  
The Bombay Stock Exchange Limited,  
27th Floor, P.J. Towers, Dalal Street,  
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

**Sub: Publication of Standalone Unaudited Financial Results for 3<sup>rd</sup> Quarter Ended on 31<sup>st</sup> December, 2019**

**Ref: Scrip Code: 539992**


Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we have pleasure to furnish herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the 3<sup>rd</sup> Quarter Ended on 31<sup>st</sup> December, 2019 published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 25.01.2020.

The said advertisements have also been uploaded on the website of the company [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in)

Kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Lloyds Steels Industries Limited**

  
**P.R. Ravi Ganesan**  
**CFO & Company Secretary**



**Encl: A/a.**



Place : Mumbai  
Date : January 24, 2020

**CARAVELA**  
BEACH RESORT

For Advani Hotels & Resorts (India) Limited  
Sd/-  
Nilesh Jain  
Company Secretary

**Lloydsteel**

**LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED**

Regd. Off. : PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE. 421401.  
Phone no : +91-2524 22221/72 Fax : +91-2524 222273 E-mail : infoengg@lloyds.in  
CIN : L28900MH1994PLC081235. Website : www.lloydsengg.in

**EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2019**  
(Rs. in Lakhs except per share data)

| Sr. No | PARTICULARS  | Quarter Ended (Unaudited) |                    |                   | Nine Months Ended (Unaudited) |                   | Year Ended (Audited) |
|--------|--|---------------------------|--------------------|-------------------|-------------------------------|-------------------|----------------------|
|        |  | December 31, 2019         | September 30, 2019 | December 31, 2018 | December 31, 2019             | December 31, 2018 | March 31, 2019       |
| 1      | Total Income from Operations (Net) for the period  | 4,319.71                  | 1,572.50           | 3,894.19          | 9,390.11                      | 7,857.49          | 10,775.45            |
| 2      | Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  | 59.96                     | 50.68              | 64.54             | 260.59                        | 307.11            | 315.93               |
| 3      | Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   | 59.96                     | 50.68              | 64.54             | 260.59                        | 307.11            | 315.93               |
| 4      | Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  | 59.96                     | 50.68              | 64.54             | 260.59                        | 307.11            | 315.93               |
| 5      | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)) | 55.36                     | 46.07              | 62.65             | 246.78                        | 301.42            | 269.08               |
| 6      | Paid-up Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)   | 89,96,98,382              | 89,96,98,382       | 89,96,98,382      | 89,96,98,382                  | 89,96,98,382      | 89,96,98,382         |
| 7      | Basic & Diluted Earnings per Share (not annualized) (in Rs)  | 0.01                      | 0.01               | 0.01              | 0.03                          | 0.03              | 0.03                 |

**Note:-**

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Companies Website at www.lloydsengg.in
- The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board Of Directors of the Company at their meeting held on January 24, 2020.
- Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary.

For Lloyds Steels Industries Limited  
Sd/-  
Ashok Tandon  
Managing Director  
DIN: 00028301

Place : Mumbai  
Date : January 24, 2020

**V.R. Woodart Limited**

Regd. Off. : 106, Shiv Smriti Chambers 49-A, Dr Annie Besant Road Mumbai - 400018.  
CIN No. L51909MH1989PLC138292, Website: www.vrwoodart.com  
E-mail : investors@vrwoodart.com, Tel.: 022-43514444

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019**  
(Rs. in Lacs except EPS data)

| Particulars  | Quarter Ended Dec 31, 2019 | Nine months Ended Dec 31, 2019 | Quarter Ended Dec 31, 2018 |
|--|----------------------------|--------------------------------|----------------------------|
|  | Unaudited                  | Unaudited                      | Unaudited                  |
| Total Income from Operations   | -                          | -                              | -                          |
| Net profit/ (loss) for the period (before Tax and Exceptional item)  | (2.76)                     | (7.24)                         | (1.87)                     |
| Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional item)  | (2.76)                     | (7.24)                         | (1.87)                     |
| Net profit/ (loss) for the period after Tax and Exceptional item)  | (2.76)                     | (9.14)                         | (1.87)                     |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (2.76)                     | (9.14)                         | (1.87)                     |
| Equity Share Capital (face value ₹10/- per share)  | 1,489.18                   | 1,489.18                       | 1,489.18                   |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | -                          | -                              | -                          |
| Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each)   |                            |                                |                            |
| Basic :  | (0.02)                     | (0.06)                         | (0.01)                     |
| Diluted :  | (0.02)                     | (0.06)                         | (0.01)                     |

**Notes:**

- The above results as reviewed and recommended for adoption by the Audit Committee were approved by the Board of Directors at its meeting held on January 23, 2020.
- The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the BSE Limited website (www.bseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company (www.vrwoodart.com)

Place : Mumbai  
Date : January 23, 2020

By Order of the Board  
For V.R. Woodart Limited  
Sd/-  
Divya Pai  
Director

divall  
neral  
es to  
ntral  
of the  
king  
f the  
pecial  
Extra  
ld on  
any to  
from  
ite of  
ely to  
nge of  
pany  
A-21  
filing  
to be  
post of  
by an  
is/her  
on to  
dress  
Floor,  
0002  
ite of  
opy to  
of its  
dress  
Point,  
Surat  
nited

the prime minister's im  
Iran. An inspirat  
India was the opposite. An inspirat  
Iran. Not even Putin's Russia  
afford to follow. Not even Putin's Russia  
Iran. Not even Putin's Russia  
afford to follow. Not even Putin's Russia

— and therefore not trying to do too much in the Budget.  
There is a time for atonement, and for lowering one's expectations of the economy  
that the fiscal sins of the past are already extracting their price in different ways.  
argued that a counter-cyclical fiscal policy points to opening the tap, the reality is  
level of borrowing might do to interest rates, which too are high. While it could be  
level of debt in relation to GDP (too high and climbing higher), and what a higher  
seen against this backdrop. It should also be viewed from the perspective of the  
discipline in its Budget for 2020-21, or forget the deficit and open the tap, should be  
The debate about whether the government should stick to a modicum of fiscal  
ter by 15 per cent, while the rest of the economy was growing at barely 3 per cent.  
Economic Outlook. The result was that the government sector grew in the last quar